SAVANI FINANCIALS LIMITED

Regd. Off: 602, Samarth Vaibhav Co-op Hsg Society Ltd., Off Link Road, Lokhandwala Complex, Andheri (W), Mumbai 400 053

E-MAIL: info@savanifinancials.co.in * Tel: 9820904374, 9821081957

Website: savanifinancials.co.in * CIN No. L67120MH1983PLC031614

GSTN: 27AABCS5316H1ZG

Date: September 05, 2023

BSE Limited Corporate Relationship Department P. J. Towers, 25th Floor, Dalal Street, Mumbai - 400 001

Dear Sir/ Madam,

Ref: Script Code No. 511577

Sub: Disclosure under Regulation 47 and 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 regarding the Newspaper Publication of Information of 39th Annual General Meeting of Savani Financials Limited

Pursuant to Regulation 47 and Regulation 30 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith the advertisement published in the newspapers viz., Freepress Journal (English) and Navshakti (Marathi) for the following:

Information of 39th Annual General Meeting, Evoting and other related information post-dispatch of Annual Report for Financial year 2022-23.

Kindly take the above on record.

Thanking You

Yours Faithfully,

For SAVANI FINANCIALS LIMITED

(PRAFUL SHETH)
Company Secretary and Compliance Officer
A6521

MP POWER MANAGEMENT COMPANY (PC) LIMITED (MPPMCL)

Regd. Office : Shakti Bhawan, Rampur, Jabalpur, Madhya Pradesh - 482008, Website: www.mppmcl.com

Mob.: 9425805920, 9425805875

NIT for Purchase of Power TE(P)-02/487 & TE(P)-03/488 dated 04.09.23

MPPMCL intends to invite bids for procurement up to 600 MW in the month of September 2023 to November 2023 in different time slot for the period from various Power Trading licensees/generators/ state utilities/CPPS/Distribution licensees/SEBs. The due date for submission of bid in TE (P)-03/488 & TE(P)-02/487 is 11.09.2023 and 13.09.2023 respectively. Details can be sought from website www.mppmcl.com and www.mstcecommerce.com. Further any corrigendum or other information may be sought from websites on time to time.

M.P. Madhyam/111798/2023

CGM (PM), MPPMCL



Registered Office: "Global Vision", Electronic Sadan – II, MIDC,TTC Industrial Area, Mahape, Navi Mumbai 400710 MH.IN Email: gtlshares@gtllimited.com | Website: www.gtllimited.com CIN: L40300MH1987PLC045657

NOTICE REGARDING 35TH ANNUAL GENERAL MEETING & E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the Thirty-Fifth (35th) AGM of the Members of GTL Limited will be held on Tuesday, September 26, 2023,11:00 A.M. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), in compliance with Ministry of Corporate Affairs ("MCA"), Govt. of India, General Circular bearing Ref. No. 10/2022 dated December 28, 2022 and other circulars issued by MCA; and the Securities and Exchange Board of India ("SEBI") Circular bearing No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 and other related circulars issued by issued by SEBI (collectively referred to as "the Circulars"), without physical presence of the members and the venue of the said AGM shall be deemed to be the Registered Office of the Company at "Global Vision", Electronic Sadan No.II, MIDC TTC Industrial Area, Mahape, Navi Mumbai-400710, Maharashtra, India.

In accordance with the Circulars, electronic copies of the Notice dated August 26, 2023 (containing all required particulars) convening 35th AGM setting out the ordinary and special businesses to be transacted along with the audited financial statements on standalone basis for the year ended March 31, 2023 together with the Annual Report for FY 2022-23 containing Financial Statements, Directors' Report, Auditors' Report, Corporate Governance Report and Management Discussion & Analysis ("the documents") has been emailed to all those members at their e-mail addresses registered with the Company / their respective Depository Participants and the electronic transmission of the documents has been completed on September 4, 2023 The Notice of AGM and the other sections of the Annual Report for the Financial Year 2022-23 will be available on the Company's website www.gtllimited.com on the websites of the Stock Exchanges where the Equity Shares of the Company are listed, i.e., BSE (at www.bseindia.com) and NSE (at www.bseindia.com) and on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) at www.evotingindia.com

Remote E-voting & E-voting at AGM

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015 and other applicable provisions, if any, the Company is providing remote e-voting facility as an option to its Members, to exercise their right to vote for the 35th AGM and all the businesses may be transacted through the e-voting services provided by CDSL. The remote e-voting period commences on Saturday, September 23, 2023, and ends on Monday, September 25, 2023. During this period, shareholders holding shares, either in physical form or in dematerialised form, as on the cut-off date of Tuesday September 19, 2023 may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled for voting thereafter by CDSL.

A person who has acquired shares and become a member of the Company after the dispatch of Notice of AGM and holding shares as on cut-off-date, may follow the same procedure of e-voting as mentioned in the Notice of AGM. The facility for voting through electronic voting system shall also be made available during the AGM for those members who have not already cast their votes by remote e-voting. The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the Depositories as on the cut-off-date only shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting in the AGM.

In terms of SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 dated December 9, 2020 on e-Voting facility provided by Listed Companies, Demat account holders would now be able to cast their vote by way of a single login credential, through their respective Demat accounts / websites of Depositories / Depository Participants, without having to register again with the E-voting Service Providers (ESPs) and the procedure is explained in detail in the AGM Notice. The AGM Notice and documents are available on the website of the Company viz. www.gtllimited.com.

If you have any gueries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at tol free no. 1800 22 55 33.

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr.Manager, Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013, Maharashtra or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call or

Members also have the option of contacting the Company's Registrar and Share Transfer Agent, Bigshare Services Private Limited having office at Office No S6-2, 6th Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai-400093, Maharashtra, India **Tel** +91-22-62638200 **Extn:** 221-222 **Fax:** + 91-22-62638299 Maharashtra, at their email-address investor@bigshareonline.com or call on +91-22-62638200. This notice is issued for the information and benefit of Members of the Company in compliance with the applicable circulars of MCA and SEBI.

- 1. Since the 35th AGM is being held pursuant to the MCA & SEBI Circulars through VC/OAVM, physical attendance of Members has been dispensed with. Accordingly, the facility for appointment of proxies by the Members will not be available for the AGM and hence the Proxy Form, Attendance Slip and Route Map are not annexed to the Notice.
- 2. Members holding shares in physical form are requested to notify immediately change in their address, if any, to the Registrar and Share Transfer Agent as mentioned above. Members holding shares in electronic form may update such details with their respective Depository Participants.

For GTL Limited

Deepak A. Keluskar Place: Navi Mumbai Date: September 04, 2023

CIN: L65110TN2014PLC097792

SATYAM SILK MILLS LIMITED

Regd Office : 82, Maker Chambers III, Nariman Point, Mumbai – 400021 Tel. : 022 - 2204 2554 • Email: satyamsilkmill@gmail.com Website: www.satyamsilkmill.com • CIN: L17110MH2004PTC030725

NOTICE

Notice is hereby given that the 40TH Annual General Meeting (AGM) of the members of the company will be held on Friday, September 29, 2023 at 03:00 p.m at 82, Maker Chambers III, Nariman Point, Mumbai – 400 021 to transact the Business, as set out in the Notice of AGM.

The said Notice along with the Proxy Form, Attendance Slip, and Annual Report inter-alia containing Director's Report, Auditor's Report and Audited Financial Statement has been dispatched to all Members at their registered address or email ids on 4th September, 2023 and the same is also available on the website of the Company at www.satyamsilkmill.com and the Notice of the AGM is also available on the website of BSE Limited (BSE) at www.bseindia.com and Link Intime India Private Limited (Link Intime

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companie (Management and Administration) Rules, 2014, Members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system from a place other than the venue of the AGM ('remote e-voting'), provided by Link Intime and the business may be transacted

through such voting.

The remote e-voting period commences on Tuesday, 26th September, 2023 from 09:00 a.m (IST) and ends on Thursday, 28th September, 2023 at 05:00 pm (IST). During this period, Members may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by Link Intime India Pvt Ltd thereafter

The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid up equity share capital of the Company as on 22nd September, 2023 ("cut-off date"). Any person, who is a Member of the Company as on 22nd September, 2023 ("cut-off date"). of the Company as on the cut-off date is eligible to cast vote on all resolutions set forth in the Notice of AGM using remote e-voting or voting at the AGM by poll. A person who has acquired shares and become a member of the Company after dispatch of notice of

AGM and holding shares as of cut-off date is eligible to cast vote on all resolutions set forth in the Notice of AGM using remote e-voting or voting at the AGM by poll. Such person may obtain the login ID and password by sending a request at https://instavote.linkintime.co.in. However, if the person is already registered with Link Intime for remote e-voting then the existing user ID and password can be used for

The facility for voting, on a Poll shall be made available at the AGM and Members who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right at the AGM. The Members who have cast their vote by remote e-voting may also attend the AGM but sha∎ not be entitled to cast their vote again

For any queries or issues regarding e-voting, please refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at https://instavote.linkintime.co.in under help section or write an e-mail to enotices@linkintime.co.in or contact on number provided by Link Intime 022-4918600 or contact Mr. Rajiv Ranjan, Assistant Vice President at the designated email ID: rajiv.ranjan@linkintime.co.in. In case of grievances/difficulties, Members may also contact M/s. Link Intime India Pvt. Ltd., the Registrar and Share Transfer Agents of the Company.

Persons entitled to attend and vote at the meeting, may vote in person or by proxy/through authorised representative, provided that all proxies in the prescribed form/authorisation duly signed by the person entitled to attend and vote at the meeting are deposited at the Registered Office of the Company, not late nan 48 hours before the Meeting.

For Satyam Silk Mills Limited

4th September, 2023

Sd/-Rohitkumar Mishra

SAVANI FINANCIALS LIMITED

CIN No. L67120MH1983PLC031614

Regd. Off: 602, Samarth Vaibhav Co-op Hsg Society Ltd. Off Link Road, Lokhandwala Complex, Andheri (W), Mumbai 400 053 E-MAIL: info@savanifinancials.co.in | Tel: 9820904374, 9821081957 Website: savanifinancials.co.in; | GSTN: 27AABCS5316H1ZG

Notice of 39th Annual General Meeting and remote E-Voting etc

Notice is hereby given that:-The 39th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Wednesday, 27 September, 2023 at 11.15 a.m. IST at the registered office of the company at 602 narth Vaibhav Co-op Hsg Society Ltd., Off Link Road, Lokhandwala Complex, Andher (W), Mumbai 400 053 including through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") facility to transact the business as set out in the Notice of the AGM in compliance with the General Circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated 8th April 2020, 13" April, 2020 and 5" May, 2020 respectively issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circular/s") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020 issued by Securities and Exchange Board of India ("SEBI Circular") withou the physical presence of the Members at a common venue.

. The Notice of Annual General Meeting along with the 39th Annual Report for the financia year 2022-23 has been sent through electronic mode to all members whose email IDs are registered with the Company/ Depository Participant(s) for communication Members may also note that this Notice and the Annual Report will also be available for download on the Company's website www.savanifinancials.co.in.

Members holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-of date Wednesday, 20th September, 2023 may cast their vote electronically on the business, as set out in the Notice of the AGM through electronic voting system (remote e-Voting) of the National Securities and Depository Limited ("NSDL"). All the Member are informed that:-

- (i) The business, as set out in the Notice of the AGM, will be transacted through remot e-voting and e-voting system at the 39th AGM;
- The remote e-Voting shall commence on Sunday, 24th September, 2023 at 9.00 a.m. IST:
- (iii) The remote e-Voting shall end on Tuesday, 26th September, 2023 at 5.00 p.m. IST; (iv) The cut-off date, for determining the eligibility to vote through remote e-Voting o through e-voting system during the AGM, is Wednesday, 20th September, 2023;
- (v) Any person, who becomes Member of the Company after sending the Notice of the AGM by email and holding shares as on cut-off date i.e. Wednesday, 20th September, 2023 may obtain the login ID and password by sending a request a evoting@nsdl.co.in or info@savanifinancials.co.in However, if a person is already registered with NSDL for remote e-Voting then existing user ID and password car
- e used for casting vote (vi) Members may note that:
- a) the remote e-Voting module shall be disabled by NSDL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently;
- b) the members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM, ma participate in the AGM through VC/OAVM facility but shall not be entitled to cast their vote again through the e-Voting system during the AGM; c) the members participating in the AGM and who had not cast their vote by remote
- Voting, shall be entitled to cast their vote through e-Voting system during the AGM; d) Only a person whose name is recorded in the Register of Members or in the Register of beneficial owners maintained by the Depositories as on the cut-of date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting, participating in the AGM through VC/OAVM facility and e-Voting during the AGM;
- (vii) The Notice of the AGM and the Annual Report are available on the website of the Company at www.savanifinancials.co.in and the website of BSE Limited at www.bseindia.com. The Notice of the AGM is also available on the website of NSD at https://www.evoting.nsdl.com
- (viii) In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members available at the "Downloads" section of https://www.evoting.nsdl.com or contact NSDL by email at evoting@nsdl.co.in or call toll free nos. 1800-222-990 or send a request at evoting@nsdl.co.in or write to the Company secretary at the Company's emai address info@savanifinancials.co.in
- Those members holding shares in physical form, whose email address is no registered with the Company, may register their email address by sending, scanne copy of signed request letter mentioning name, folio number and complet address, self-attested scan copy of PAN Card and self- attested scan copy of any other document (such as Aadhar Card, Driving License, Election Identity Card Passport) in support of the address of the member as registered with the Company by email to info@savanifinancials.co.in Members holding shares in demat form can update their email address with the Depository Participant For SAVANI FINANCIALS LIMITED

(Praful Sheth)

Place : Mumbai

Company Secretary

Company Secretary Dated: 4th September, 2023

IDFC First Bank Limited (erstwhile IDFC Bank Limited and presently known as IDFC FIRST Bank Limited)

IDFC FIRST

Registered Office: - KRM Towers, 8th Floor, Harrington Road, Chetpet, Chennai- 600031. Tel : +91 44 4564 4000 | Fax: +91 44 4564 4022

NOTICE UNDER SECTION 13 (2) OF THE SECURITIZATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 The following borrowers and co-borrowers availed the below mentioned secured loans from IDFC FIRST Bank Limited (erstwhile IDFC Bank Limited an presently known as IDFC FIRST Bank Limited) The loans of the below-mentioned borrowers and co-borrowers have been secured by the mortgage of their respective properties. As they have failed to adhere to the terms and conditions of the respective loan agreements and had become irregular, their loan were

lassified as NPA as per the RBI guidelines. Amounts due by them to IDFC FIRST Bank Limited (erstwhile IDFC Bank Limited and presently known as

IDFC FIRST Bank Limited) are mentioned as per respective notices issued more particularly described in the following table and further interest on the said amounts shall also be applicable and the same will be charged as per contractual rate with effect from their respective dates. Outstanding Name of amount as **Property Address** Account borrowers and 13 (2) per Section 13 (2) Notice M/s Swastik 10088461716 29.08.2023 Item-1:- All That Piece And Parcel Of Unit No. 4 On Ground Floor ,59,50,180.04/- Admeasuring 546 Sq. Ft. (super Built-up Area), Situated At Shiv Shak Dynamic Flexipack Pvt. 10088560353 Overdraft Ltd. Industrial Estate S.no. 7-h. No. 15, S.no. 80-h.no. 1 Of Marol Village Offo

ı	Secured	2. Kunaal Bhavnani	Andheri Kurla Road, At Andheri (East), Mumbai Maharashtra-400059,
ı	&	3. Maansi Bhavnani	And Bounded As: East: Shiv Shakti Road, West: Jai Antariksh, North
ı	ECLGS	4. Kare Enterprises	: Marol Industrial Estate, South : Open Plot
ı	WCTL	5. Pritam Bhavnani	Item-2: All That Piece And Parcel Of Unit No. 10 On Ground Floor,
ı			Admeasuring 581 Sq. Ft. (super Built-up Area), Situated At Shiv Shakti
ı			Industrial Estate S.no. 7-h. No. 15, S.no. 80-h.no. 1 Of Marol Village Offc.
l			Andheri Kurla Road, At Andheri (East), Mumbai Maharashtra-400059,
l			And Bounded As: East: Shiv Shakti Road, West: Jai Antariksh, North
ı			: Marol Industrial Estate, South : Open Plot
l			Item-3:- All That Piece And Parcel Of Property Bearing S.no. 75, Hissa
l			No. 2, Admeasuring 7000 Sq. Ft. Together With An Industrial Shed
l			Thereon Admeasuring 1800 Sq. Ft. Out Of Total Land Admeasuring H-r 2-
l			42-8, Situated At Village: Waliv, Within The Jurisdiction Of Walif Gram
l			Panchayat, Tal. Vasai, Sub-registrar Nalasopara, District : Thane,
l			Maharashtra-401208, And Bounded As: East: Property Belonging To
l			Bassein Tiles & Clay Works P. Ltd., West: Property Belonging To
l			Colaco, North: Property Belonging To Bassein Tiles & Clay Works P.
١			Ltd., South: Property Belonging To Bassein Tiles & Clay Works P. Ltd.

ou are hereby called upon to pay the amounts to IDFC FIRST Bank Limited (erstwhile IDFC Bank Limited and presently known as IDFC FIRST Ban Limited) as per the details shown in the above table with contracted rate of interest thereupon from their respective dates and other costs, charges etc., within 6 days from the date of this publication, failing which the undersigned shall be constrained to initiate proceedings, under Section 13 (4) and section 14 of th SARFAESI Act, against the mortgaged properties mentioned hereinabove to realize the amount due to IDFC FIRST Bank Limited (erstwhile IDFC Banl Limited and presently known as IDFC FIRST Bank Limited) Further you are prohibited under Section 13 (13) of the said Act from transferring the said ecured assets either by way of sale/lease or otherwise

(erstwhile IDFC Bank Limited and presently known as IDFC FIRST Bank Limited

IDFC FIRST Bank Limite

Authorized Office

CORRIGENDUM

PICICI Bank Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No 1 Plot No- B3,

WIFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane

This is with reference to the captioned SARFAESI 13 (2) Notice date JULY 06, 2021. (hereinafter referred to as 'the said Notice') towards you aforementioned Home loan Account no. LBMUM00004433642 in the borrower name TAHERA MUNWWAR SHAIKH with ICICI Bank Ltd., we wish to mention that inadvertently and unintentionally admeasuring ar area & Property address of is mistakenly mentioned FLAT NO 303 3RD FLOOR BLDG NO 6C BLDG NO 9 COLOUR CITY, BOISAR WEST, 100. MAHARASHTRA, BOISAR-401501 (Admeasuring an area of AS PER SALE DEED) instead of FLAT NO 303 3RD FLOOR BLDG NO 60 BLDG NO 9, Old Survey no. 100. A, New S.R No. 44, Hissa NO. 3, COLOUR CITY,BOISAR WEST, 100, MAHARASHTRA, BOISAR 401501. Admeasuring an area of 50.10 s.q. Mtrs. (Carpet Area) Therefore request you to please read it FLAT NO 303 3RD FLOOR BLDG NO 6C BLDG NO 9, Old Survey no. 100. A, New S.R No. 44, Hissa NO. 3, COLOUR CITY, BOISAR WEST, 100, MAHARASHTRA, BOISAR 401501. Admeasuring an area of 50.10 s.q. Mtrs. (Carpet Area).

All other details mentioned in the said SARFAESI 13 (2) Notice will remain sam We sincerely regret the inconvenience caused to you in this regard. Date: September 05, 2023 SD/ Authorized Office

RAMA PETROCHEMICALS LIMITED

Corporate Identification No.: L23200MH1985PLC035187 Read, Office: Savroli Kharpada Road, Village Vashivalli Patalganga, Taluka Khalapur, Dist. Raigad 410220 Email: compliance@ramapetrochemicals.com

NOTICE

NOTICE is hereby given that the 37th Annual General Meeting (AGM) of he members of the Company will be held through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) on Wednesday, the 27th day of September, 2023 at 3:00 p.m. to transact the business specified in the Notice dated August 11, 2023. The venue of the Meeting will be deemed to be the Registered Office of the Company at Savroli Kharpada Road Village Vashivalli, P.O. Patalganga, Taluka Khalapur, Dist. Raigad 410220. In compliance with the Circulars issued by the Ministry of Corporate Affairs and the Securities and Exchange Board of India from time to time, the Notice of the 37th Annual General Meeting and the Annual Report for the year ended March 31, 2023 has been sent to all the Members whose e-mail addresses are registered with the Company RTA. The Notice of the 37th AGM is also available on the website of the Company at $\underline{www.ramapetrochemicals.com}$ and the website of the Bombay Stock Exchange at $\underline{www.bseindia.com}$

NOTICE is also hereby given that pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Company is offering e-voting facility to its Members to exercise their right to vote by electronic means on the businesses specified in the Notice convening the 37th Annual General meeting. The detailed instructions and information relating to e-voting and attendance at the AGM are given in the Notice convening the Meeting which has been e mailed to the Members. Notice is further given that the e-voting period commences on Sunday, the 24th day of September, 2023 at 9.00 a.m. and ends on Tuesday, the 26th day of September, 2023 at 5.00 p.m. The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is Wednesday, the 20th day of September, 2023. A membe may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be entitled to cast his vote again at the AGM. Only persons whose names are recorded in the registe of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date (September 20, 2023) shall be entitled to avail facility of remote e-voting or voting at the AGM. In case of any queries / grievances, you may refer to the Frequently Asked Questions available at the CDSL website: www.evotingindia.com or contact Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, CDSL, 25th Floor A Wing, Marathon Futurex, Mafatlal Mills Compound, N. M. Josh Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or write an e-mail at helpdesk.evoting@cdslindia.com or call Toll Free number 1800225533 on all working days during business hours.

NOTICE is further given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and the applicable Rules there under and Regulation 42 of SEBI (LODR) Regulations, 2015 that the Register of Members and the Share Transfer Books shall remain closed from Wednesday, the 20th day of September, 2023 to Wednesday, the 27th day of Septe 2023 (both days inclusive).

By Order of the Board For RAMA PETROCHEMICALS LIMITED H.D. RAMSINGHANI MANAGING DIRECTOR Place: Mumbai DIN: 00035416

Dated: September 04, 2023 **AYOKI MERCHANTILE LIMITED**

CIN: L17120MH1985PLC034972
Registered Office: Laxmi Commercial Centre, Room No. 405, 4th Floor, Senapati Bapat Marg, Dadar (W), Mumbai - 400028, Maharashtra
Corporate Office: 11, Windward Business Park, Opp. Aadicura Hospital,
Jetalpura Road, Vadodara, Gujarat - 390 007, India
Contact: +91 6359158825

Website: www.ayokimerchantile.com, Email: ayoki1985@gmail.com

NOTICE INFORMATION REGARDING INTIMATION OF 39th ANNUAL GENERAL MEETING OF THE AYOKI MERCANTILE LTD.

Members of the Company may note that the 39th Annual General Meeting ("AGM") will be convened on Friday, 29th September, 2023 at 01:00 P.M. through VIDEO CONFERENCING ("VC") / OTHER AUDIO VISUAL MEANS ("OAVM") in compliance with applicable provisions of The Companies Act, 2013 ("the Act") and Rules framed thereunder The SEBI Listing (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") and in accordance with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020 and General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020 and General Circular No. 22/2020 and Ceneral Circular No. 22/2020 MCA Circulated 15th No. 23/2020 dated 23th September 2020 MCA Circulated 15th No. 23/2020 dated 23th September 2020 MCA Circulated 15th No. 23/2020 dated 23th September 2020 MCA Circulated 15th No. 23/2020 dated 23th September 2020 MCA Circulated 15th No. 23/2020 dated 23th September 2020 MCA Circulated 15th No. 23/2020 dated 23th September 2020 MCA Circulated 15th No. 23/2020 dated 23th September 2020 MCA Circulated 15th No. 23/2020 dated 23th No. 23 dated 15th June, 2020, MCA Circular No. 33/2020 dated 25th September, 2020, MCA Circular No. 39/2020 dated 25th September, 2020, MCA Circular No. 10/2021 dated 23rd June, 202 and MCA Circular No. 20/2021 dated 08th December, 2021 and MCA Circular No. 03/2022 dated 05th May, 2022 and 11/2022 and No. 10/2022 dated 28th December, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA"), SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR, P/2021/11 dated January 15, 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May 2022 and SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5th January, 2023; without the physical presence of the Members at the common venue. Members will be able to attend the AGM through VC/OAVM at https://www.evoting.nsdl.com.

In compliance with the above circulars, electronic copies of the Notice of the 39th AGM and Annual Report 2022-2023 will be sent to all the shareholders whose email addresses are registered with the Company / Depository Participant(s). Shareholders holding Shares in dematerialized mode and whose email ids are not registered are requested to register their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their depositor

The Notice of the 39th AGM and Annual Report 2022-23 will also be made available on the Company's website at www.ayokimerchantile.com BSE Limited website at www.bseindia.com and on the website of National Stock Depository Limited (NSDL), an agency appointed for conducting Remote e-voting, e-voting during the process of AGM and VC at www.evoting.nsdl.com.

Members can attend and participate in the AGM of the Company through the VC/OAVM facility only. The Instructions for joining the AGM of the Company and manner of participation in remote e-voting or casting vote through the e-voting system during the meeting are provided in the Notice of 39th AGM. Members participation in the AGM through VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act

Members may cast their vote through Remote e-voting during the AGM through NSDL through "Electronic Voting platform". The Cut-off date for determining eligibility to cast the vote is Friday, 22nd September, 2023. The Remote E-voting period will commence from Tuesday, 26th September, 2023 at 09.00 A.M. to Thursday, 28th September, 2023 at 05.00 P.M. Thereafter e-voting module shall be disabled by NSDL. Pursuant to Section 91 of the Act and Regulation 42 of the SEBI Listing Regulations, the Register of Members and share transfer book will remain closed from **Saturday, 23rd**

September, 2023 to Friday 29th September, 2023 (both days inclusive) for taking ecord of the Members of the Company for the purpose of ensuing 39th Annual General Meeting ("AGM"). Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the 39th AGM dated 29th September, 2023 and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or e-voting during the process of AGM.

Shareholders may please note that in terms of aforementioned circulars, the Company will not send physical copies of AGM Notice to the Shareholders. Shareholders will receive the AGM Notice only through e-mail registered with he Company.

By Order of the Board For Ayoki Merchantile Limited

Gaurav Jayant Gupte Managing Director DIN: 06741475

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN Mrs. Pragna Kirti Raval the owner of "Flat No. 502, Wing G

Gokul Residency A to G CHS Ltd., Thakur Village, Kandivali (East), Mumbai 400101", situate, lying, and being at Village Poisar, Taluka Borivali ("Flat") passed away on 03/06/2007 ("Deceased"). Mr. Kirti Surendra Raval (the husband of th Deceased) in under the process of transferring the Deceased shares, interests and title in the capital/property of the Goku Residency A to G CHS Ltd. in his favor, Further the Share Certificate ("Share Certificate") issued pertaining to the saic Flat is lost/misplaced and is not found despite of diligent efforts, search. Mr. Kirti Surendra Raval has also lodged an intimation o missing documents under serial no. 2596 dated 22/08/2025 with Samata Nagar Police Station, Mumbai.

We hereby invite claims or objections from the heir or heirs o other claimants/objector or objectors to the transfer of the of the Deceased's shares, interests and title in the said Flat and the capital/property of the Gokul Residency A to G CHS Ltd. in favor of Mr. Kirti Surendra Raval AND TAKE FURTHER NOTICE THAT ANY PERSON, INSTITUTION/S (financial or otherwise) having any claim or right in respect of the said Flat / Share Certificate by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, license gift, possession or encumbrance howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned within 14 (fourteen) days from the date of publication of this notice of nis/her/their such claim/s, if any, with all supporting document to the undersigned, failing which the transfer shall be ompleted without reference to such claim and the claims, i ny, of such person shall be treated as waived and not bindin

Prem K. Pandey - Advocate Kamdhenu Associates - Advocates & Legal Adviser Flat No. 103, Wing C, Gokul Horizon, Opp. Gundecha's Trillium, Thakur Village, Kandivali (East), Mumbai 400101. 01330/2023 - FRT

LOSS OF DOCUMENTS oss of documents related to the property f Shop No. 44 (I), Ground Floor, Malac

Jataraj Market CHS Ltd., Station road, Malad West. The folder containing following documents were lost:1 Agreement Copy of Sale deed between Cala Builders, a partnership firm located it Purshottam Lalji Wadi, Malad West, Iumbai 400064 and Valji Parbat Savla esiding at Kesrimal Ganeshmal Wadi, akaria Road, Malad West, Mumba 400064 agreement dated 25th December 1975. 2. Change of ownership document sued by Valji Parbat Savla to Society or Change of Ownership Name for above mentioned Shop from Valji Parbat Savla to Damji Parbat Savla and Dinesh arbat Savla dated 10th December 1986 Share Certificate No. 98, Registered olio No. 1/III of Malad Natraj Market CHS Ltd. Station Road, Malad West umbai 400064.

Police complaint lodged on 2n eptember 2023. anyone found return at below ntioned address:

Date: 4th September, 2023

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE TO WHOM SO IT MAY CONCERN NOTICE is hereby given that Mrs. Hema Amarlal Bathija (Deceased) member of We the Managing Committee of the society known as Happy Co-operative Housing Society Ltd. For Sindh Sai Prerna CHS Limited at Ulhasnagar Sagar Building situate at 92, Wadala North, Wadala, Mumbai – 40003 North, Wadala, Mumbai – 40003 have received a request from Owner of the Flat No 5 of the said building fo Issuing of Duplicate Share certificate for the above mentioned flat. 1) They say that inadvertently their

original Share certificate bearing No. 5 has been misplaced and/or lost and hence requesting the Society to rovide a duplicate of the same 2) The abovementioned flat was

Premji Ruparel and Premji Morarj Ruparel by and under an Agreement for sale dated 29th January 2001 from Mr. Bhagwan K. Mansukhani. 3) Both Mr. Ashok Premii Ruparel and

urchased by the abovenamed Ashol

Premji Morarji Ruparel have expired.

4) By a Release Deed dated 28th Apr 2023, the remaining heirs of the said flat have released their right, title and interest in the said flat out of love and affection in favour of USHA ASHON RUPAREL (wife of the said Ashon Ruparel and daughter in law of the said Premji Ruparel) AND BHAVIK ASHON RUPAREL (son of the said Ashon Ruparel and grandson of the said Premji Ruparel) to the exclusion of al others.

and/or objection to the same to the undersigned within 15 days from the date of publication of this Notice alongwith reasons and sufficier evidence of the same Place: Mumbai

Sd/-

Date: 05/09/2023 Happy CHS Ltd.

mahindra EPC

MAHINDRA EPC IRRIGATION LIMITED

Regd. Office: Plot No.H-109, MIDC Ambad, Nashik - 422 010 Email: info@mahindrairrigation.com, Website: www.mahindrairrigation.com CIN No. - L25200MH1981PLC025731 Tel: 91 253 6642000

POSTAL BALLOT NOTICE

Notice is hereby given that in compliance with Section 110 and other applicable provisions if any, of the Companies Act, 2013 ("the Act"), read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, ("the Rules"), Regulation 44 of SEBI(Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, General circular no. 11/2022 dated 28th December 2022 read with earlier circulars issued in this regard viz. 14/2020, 17/2020, and other relevant circulars issued by Ministry of Corporate Affairs (collectively referred to as MCA Circulars), Mahindra EPC Irrigation Limited (the Company) is seeking consent of the Members of the Company by way of passing Special Resolution through Postal Ballot, which shall mean voting only by electronic means through remote e-voting facility, for the Appointment of Mr. Ramesh Ramachandran (DIN: 09562621) as a Managing Director of the Company and remuneration payable to him w.e.f. 1st September, 2023 for a period of 3 years.

The Company has completed the dispatch of the Notice of Postal Ballot comprising of the resolution proposed for approval of the members, the explanatory statement thereto and reasons thereof along-with details of Login ID and password for remote e-voting, only through electronic mode on the registered email addresses of the Members, whose names appear on the Register of Members / List of Beneficial Owners received from National Securities Depository Limited ("NSDL") and Central Depository Services (India) Limited ("CDSL"), as on Friday, 1st September, 2023 ("cut-off date"). A person, whose name is recorded in the Register of Members of the Company and/ or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date shall only be entitled to cast their vote through remote e-voting. Please note that, in accordance with the MCA Circulars, printed copy of the Notice of Postal Ballot along with Postal Ballot Form and pre-paid business reply envelope will not be sent to the Members. Members are required to communicate their assent or dissent only through the remote e-voting facility.

The remote e-voting facility to enable the members to cast their vote in electronic mode is provided by the Company through the Registrar and Share Transfer Agent of the Company i.e., KFin Technologies Limited ("KFin" or "RTA"). Further pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 dated 9th December, 2020 on "e-Voting facility provided by Listed Companies", all the individual shareholders holding shares in demat mode, may cast their vote through remote e-voting by way of single login credential through their demat accounts / websites of Depositories / Depository Participants (Dps).

The remote e-voting will commence on Thursday, 7th September, 2023 at 9:00 a.m. (IST) and will end on Friday, 6th October, 2023 at 5:00 p.m. (IST) and thereafter the remote e-voting module shall be disabled/blocked. The remote evoting will not be allowed beyond the aforesaid date and time. Notice is also available on the website of the company https://www.epcmahindra.com/pdf $Postal_Ballot_Notice.pdf and on the website of Stock Exchanges i.e \ BSE \ Limited$ at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at

Manner of registering e-mail address:

Members whose email addresses and mobile numbers are not registered must

- follow the process mentioned below: Physical Holding: Send relevant documents to the RTA along-with duly filled 'Form ISR 1' (please see detailed instructions in Note No. 13 of
 - Postal ballot Notice regarding updation of KYC details) Demat Holding: By contacting respective Depository Participant ("DP") and registering e-mail address and mobile number in demat account, as per the process advised by the DP.

Manner in which shareholders whose emails addresses are not registered may cast their vote through remote e-voting

The login method and process of E-voting is same for all the members as provided in Note No. 8 B (I) of the Notice of Postal Ballot, except that the password required to log-in needs to be obtained by the shareholders whose emails are not registered, however members whose mobile numbers are registered may obtain the same by (i) sending SMS: MYEPWD < space> E-Voting Event Number + Folio No. or DP ID Client ID to 9212993399; or (ii) by using "Forgot Password" functionality on the home page of https://evoting.kfintech.com/.

Members whose email addresses as well as mobile numbers are not registered must first register the same by following the procedure mentioned above. Upon updation of Mobile Number and/or e-mail ID, the shareholders may generate the password by using any of the method mentioned in Note No. 8(B)(II) of the Notice of Postal Ballot to reset/generate the password.

The Notice of Postal Ballot is also available on the website of the Company, under the tab "Notice of Postal Ballot" at the weblink https://www.mahindrairrigation.com and on the website of KFin at https://evoting.kfintech.com. The same is also available on the website of BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com), where the Equity Shares of the Company are listed.

Queries and Address of RTA

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Members and e-voting User Manual for Members available in the download section of https://evoting.kfintech.com or call on KFin's toll free number 1800-3094-001 or can send email to evoting@kfintech.com. Any grievances connected with the remote e-voting may be addressed to Mr. Prem Kumar Maruturi, Senior Manager - Corporate Registry, KFin Technologies Limited, Unit: Mahindra EPC Irrigation Limited, Selenium Tower B, Plot pl.31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032, Contact No. 040 - 6716 1511, E-mail: einward.ris@kfintech.com. The grievances can also be addressed to Mr. Ratnakar Nawghare, Company Secretary and Compliance Officer of the Company by sending e-mail to info@mahindrairrigation.com.

Individual Shareholders holding securities in demat mode for any technical issues related to login through Depository may contact (i) NSDL by sending a request at evoting@nsdl.co.in or call at toll free no.: 1800 1020 990 and 1800 224430 and (ii) CDSL by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-23058738 or 022-23058542-43. The results of the Postal Ballot along with Scrutinizer's Report will be declared

within the statutory timeline by placing the same on the website of the Company i.e. https://www.mahindrairrigation.com Further the results shall also be communicated to the Stock Exchanges simultaneously. For Mahindra EPC Irrigation Limited

> Ratnakar Nawghare **Company Secretary**

> > Membership No. A 8458

Date: 05.09.2023

Place : Mumbai

(Rama)

Maharashtra- 400604

2)Chayanika Shah Contact: +91-9820124174

Address: 9, Vishwadeep Building hau Daji Road, Opp. Municipal office Matunga C.R. Mumbai 400019

1)Mrs. Meena Amrut Vora

Place: Nashik

Thane expired on 26th July 2023. Before her death vide her registered Will has equeathed the Flat bearing No. 304, on the 3rd floor, Sai Prerna Apartment constructed on block no. A-103, Room no. 206, Ulhasnagai 421004 and E no. 9 admeasuring 621 sq. ft.

Built up (for the sake of brevity referred to as the said Flat') in favour of Shri Nandla Baldevraj Kalro. On behalf of Shri Nandlal Baldevraj Kalro, who is possession of the said Flat, the undersigned Advocate invite claims or objections from the any claimant or public, as he has requested the Society to transfer to deceased member's flat in his name free from all encumbrances.

Any person/s having any right, title, interes

claim or demand of any nature whatsoever n respect of the deceased member's Flat ree from all claims and encumbrances. The Members of Public are hereby notified that i nyone having any adverse claim in respec of said flat of whatsoever nature are hereby required to make the same known in writin along with the documentary proof thereof to the undersigned at 102, Sai Arcade, Above Union Bank of India, N.S. Road, Muluno West, Mumbai 400080 within 15 days from the date of publication of this notice, failing which the transfer of the Said Flat nentioned hereinabove shall be transfered vithout any reference to such claims and claims if any shall be deemed to have been given up or waived. If no claims/objections are received within the period prescribed

Shankarlal Raheja Date: 04.09.2023 Place : Mumbai Advocate

nanner provided under the bye laws.

above, the society shall be at the liberty to

ransfer the share of the deceased in the

In view of the above, we call upon the public at large that if anyone has an objection to the issue of the duplicate share certificate may submit his claim

Chairman/ Secretary

Indusind Bank 🔞

इंडसइंड बँक लि., ११वा मजला, टॉवर १, वन इंडियाबुल्स सेंटर, ८४१, सेनापती बापट मार्ग, एल्फिनस्टन रोड, मुंबई-४०००१३ डायरेक्ट : ७१४३२२३०, बोर्ड : ७१४३१९९९

जोडपत्र-IV-ए (नियम ८(६) साठी परंतुके पहा) स्थावर मिळकर्तीच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ८(६) साठी परंतुकान्वये स्थावर मत्तेच्या विक्रीकरीत लिलाव विक्री सूचना.

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती या तारण धनकोंकडे गहाण/प्रभारिर आहेत. ज्यांचा प्रत्यक्ष कब्जा इंडसइंड बँक लिमिटेड, तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतली आहे, ज्या **मे. ॲका प्रोजेक्टस त्यांचे (प्रोप्रायटर अन्न कप्र**) (कर्जदार) आणि हमीदार आणि गहाणदार अत्रु कपूर, उदीत एम कपूर आणि स्वर्गीय मनमोहन कपूर प्रस्तावित द्वारे त्यांचे कायदेशीर वारसदार ए) अनु कपूर आणि बी) उदीत एम कपूर यांचेकडून इंडसइंड बॅक लिमिटेड, तारण धनकोंना थकीत ३१-जुलै-२०२३ रोजीसची रू. ७८,७४,९१०.३१ (रुपये अठ्ठ्यात्तर लाख चौऱ्याहत्तर हजार नऊशे दहा आणि एकतीस पैसे मात्र) च्या वसुलीकरिता ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वाने २२-सप्टें-२०२३ रोजी विकण्यात येणार आहेत. खालील नमूद तपशीलानुसार मिळकतीचे निरिक्षण ०५-सप्टें-२०२३ रोजी करता येईल.

L		स्थावर मिळकताच वणन				
l	संच क्र.	तारण मत्तेचे वर्णन		राखीव किंमत	इअर	निरीक्षणाची तारीख
l	?	शॉप क्र. १८, तळ मजला, बी विंग, गोकुळ सफायर, गोकुळ टाऊनशीप,		रु. ९६.००	रु. ९.६०	०५-सप्टें-२०२३
l		बोळींज, विरार (पश्चिम), तालुका वसई, ठाणे - ४०१३०३.		लाख	लाख	(स. १०:३० ते ११:३० वाजेपर्यंत)

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया तारण धनकोंची वेबसाईट म्हणजेच www.indusind.com किंवा सेवा पुरवठादारांची वेबसाईट म्हणजेच

दिनांक : ०५.०९.२०२३

प्राधिकृत अधिकारी, ठिकाणः मुंबई

सांकेतिक कब्जा सूचना

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्रमांक २०१-बी, २ रा मजला, रोड क्र. १,

निम्नस्वाक्षरीकार हे आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२, कलम १३ (१२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदारांस सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यात सांगितले होते

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ अन्वये खालील नमूद तारखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीर्श कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या** भाराअधीन राहील.

Ш	अ.	कर्जदाराचे नाव/	मिळकतीचे वर्णन/	मागणी सूचनेची	शाखेचे
П	क्र.	कर्ज खाते क्रमांक	सांकेतिक कब्जाची तारीख	तारीख/ मागणी	नाव
ı				सूचनेतील रक्कम (रू.)	
I	۶.	हेमंत सुरेश इंगळे आणि	फ्लॅट क्र. २०४, २रा मजला, राय इम्पेरियल, विंग आय, नारायण	मार्च १६, २०२३/	नागपूर
Ш		आशिष सुरेश इंगळे-	विद्यालयाजवळ, प्लॉट क्र. १ ते ३९, सी. एस. क्र. ५०३, शीट क्र. ७८७,	₹.	
П		एलबीएनएजी००००२८५१३१२	गाव चिंचभवन, महाराष्ट्र, नागपूर ४४०००४/ऑगस्ट ३०, २०२३	२१,४०,९६२.८१/-	
ı		एलबीएनएजी००००५०५०८२७			
ı	٦.	प्रविण रविंद्र खापर्डे आणि	प्लॉट क्र. १०१, केएच क्र. ६१, ६१/१, ६४ आणि ६५, वॉर्ड क्र. ७५,	एप्रिल १३, २०२३/	नागपूर
Ш		मीणा रविंद्र खापर्डे, नविन रविंद्र	लोकसेवा सहकारी गृह निर्माण संस्था लि., लोकसेवा नगर, मोखरे	₹.	
П		खापर्डे आणि रविंद्र लक्ष्मण खापर्डे-	कॉलेजच्या मागे, मौज - भामती, नागपूर - ४४००२८/ ऑगस्ट ३०,	५,०२,३१७.००/-	
I		एलबीएनएजी००००१५३६१००	२०२३		
I	n.	आशिष नागोराव बंसोड आणि	फ्लॅट क्र. सी-२५, स. क्र. ६८५, वॉर्ड क्र. ७४ दुसरा मजला १८०	एप्रिल २५, २०२३/	नागपूर
П		नेहा राजेश माने-	एनएमसी हाऊस १, जानकी सहनिवास जैताला, ख. क्र. १८० १, नागपूर	₹.	
П		एलबीएनएजी००००५४३४४८६	महाराष्ट्र नागपूर - ४४००११/ऑगस्ट ३०, २०२३	१३,२५,०६६.००/-	
П	٧.	दिनेश अर्जुन बागडे आणि	प्लॉट क्र. ११, खासरा क्र. ७४, कामाक्षी को-ऑप हाऊसिंग सोसायटी	एप्रिल १९, २०२३/	नागपूर
П		रेखा दिनेश बागडे -	लि., मौजा - वथोडा, नागपूर - ४४०००८/ ऑगस्ट ३०, २०२३	₹.	
ı		एलबीएनएजी००००५१९०७९९		१५,४३,०४४.००/-	
	ч.	प्रकाश विश्वनाथ दुबे आणि	फ्लॅट क्र. १०१, १ला मजला, शिवानी एनक्लेव प्लॉट क्र. ३, ऑर्बिटल	मार्च १७, २०२३/	नागपूर
П		सीमा दुबे आणि नरेंद्र बी पांडेय-	एम्पायर वॉर्ड क्र. ७४सी स क्र. ७६६ शीट क्र. ५२ ५७८ बी मौजे जैताला	₹.	
П		एलबीएनएजी००००२८९३०३९	केएच क्र. १२६ १२७ १४४ २ १४४ ३ पीएच क्र. ४४, महाराष्ट्र नागपूर-	११,०९,५७१.९८/-	
П			४४००१६/ ऑगस्ट ३०, २०२३		

वरील नमूद कर्जदार/हमीदारांस याद्वारे ३० दिवसांत रकमेचा भरणा करण्यास सूचना देण्यात येत आहे, अन्यथा गहाण मिळकती सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स. २००२ च्या नियम ८ आणि ९ च्या तरतदीं अंतर्गत सदर सचना प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या समाप्तीनंतर विकण्यात येतील

दिनांक : सप्टेंबर ०५, २०२३ प्राधिकृत अधिकार्र स्थळ : महाराष्ट्र आयसीआयसीआय बँक लिमिटेड



आदित्य बिर्ला फॅशन ॲंड रिटेल लिमिटेड

CIN: L18101MH2007PLC233901

नोंदणीकृत कार्यालय: पिरामल अगस्त्य कॉर्पोरेट पार्क, बिल्डिंग 'ए', ४था आणि ५वा मजला,

्रेयुनिट नं. ४०१, ४०३, ५०१, ५०२, एल.बी.एस. रोड. कुर्ला. मुंबई – ४०० ०७०. दूरध्वनी क्र.: +९१−८६५२९ ०५०००; फॅक्स: +९१−८६५२९ ०५४००; संकेतस्थळ: www.abfrl.com; ई-मेल: secretarial@abfrl.adityabirla.com

सोळाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे **सूचित** करण्यात येत आहे की कपनीच्या भागधारकाची सोळावी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/ इतर दूक-नाव्य (''व्हिसी/ओएव्हिएम'') माध्यमे यांच्यामार्फत एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेले कामकाज पार पाडण्यासाठी गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३ रोजी भारतीय प्रमाणवेळ दुपारी ३:०० वाजता घेण्यात येईल.

कंपनी कायदा, २०१३ आणि त्या अंतर्गत तयार केलेले नियम (''दि ॲक्ट'')च्या लागू होणाऱ्या तरतुदी, कंपनी बाबींचे मंत्रालय, भारत सरकार आणि सिक्युरीटीज् ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया यांनी या विषयावर सादर केलेल्या लागू होणाऱ्या सर्व सक्युंलर्स बरोबर वाचण्यात येणाऱ्या सिक्युरीटीज् ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लीगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेन्ट्स) रेग्युलेशन्स, २०१५ (''लिस्टींग रेग्युलेशन्स'')च्या तरतुदी यांची पूर्तता करीत एजीएमचे आयोजन करण्यात येईल. कायद्याच्या कलम १०३ अतर्गत गणसंख्येच्या दृष्टीने व्हिसी/ओएव्हिएम द्वारे सहभागी होणाऱ्या सभासदाच

संचालक मंडळाचा अहवाल, त्यावरील लेखा परीक्षकांचा अहवाल यासोबत वित्तिय वर्ष २०२२–२३ ची स्वतंत्र आणि एकत्रित वित्तिय विवरणे आणि एजीएमची सूचना याबाबी २५ ऑगस्ट, २०२३ रोजी ज्या सभासदांचे ई-मेल ॲड्रेसेस कंपनी/ लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (''आरटीए'')/ डिपॉझिटरीज ... यांच्याकडे नोंदविलेले असतील त्याच्याकडेच फक्त ईलेक्ट्रॉनिक पद्धती द्वारे २ सप्टेंबर, २०२३ रोजी पाठवून देण्यात आल्या आहेत.

सूचनेची ई–प्रत आणि संचालक मंडळाचा अहवाल, त्यावरील लेखा परीक्षकांचा अहवाल यांच्यासह वित्तिय वर्ष २०२२–२३ ची स्वतंत्र आणि एकत्रित वित्तिय

विवरणे येथे देखील उपलब्ध आहेत अ) कंपनीची वेबसाईट <u>www.abfrl.com</u>

ब) स्टॉक एक्स्चेंजेसच्या म्हणजेच बीएसई लिमिटेड ('बीएसई') आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड ('एनएसई')च्या वेबसाईट्स अनुक्रमे

www.bseindia.com आणि www.nseindia.com याचे संबंधित विभाग आणि क) आरटीएची वेबसाईट <u>https://instavote.linkintime.co.in/</u>.

कंपनीज् (मॅनेजमेन्ट ॲण्ड ॲडिमिनिस्ट्रेशन) फल्स २०१४च्या, दुरुस्त करण्यात आलेल्या, (''दि फल्स'') चा फल २० बरोबर वाचण्यात येणारे संबंधित कायद्याचे कलम १०८ आणि लिस्टींग रेग्युलेशन्सचे रेग्युलेशन ४४ आणि इन्स्टिटयूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज् ऑफ इंडिया यांनी सादर केलेली सर्वसाधारण भेबाबतची सेक्रेटरीयल स्टॅण्डर्ड्स याच्यानुसार १६व्या एजीएम मध्ये मजुर करण्यात यावयाच्या प्रस्तावित ठरावावर सभासदांना मतदानाचा अधिकार बजाक यावा यासाठी ईलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मतदानाची सुविधा पुरविण्यास कंपनीला आनंद होत आहे.

[सोळाव्या एजीएमच्या ठिकाणापेक्षा वेगळ्या ठिकाणाहून सोळाव्या एजीएम पूर्वी (''रिमोट ई-व्होटिंग'') आणि सोळाव्या एजीएमच्या वेळेस (''एजीएमच्या ठिकाणी ई–व्होटिंग'') अशा दोन्ही प्रकारे] ई–व्होटिंगची सुविधा पुरविण्यासाठी कपनीने आरटीएच्या सेवा घेतलेल्या आहेत. दिनाक ९ डिसेंबर २०२०च्या सेबी परिपत्रक क्र. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 नुसार, सर्व 'वैयक्तिक डीमॅट खातेधारकांसाठी', त्यांच्या डीमॅट खाते/ डिपॉझिटरी सहभागीं/ डिपॉझिटरीजच्या वेबसाइट्सने सिंगल लॉगिन क्रेडेंशियलद्वारे ई-मतदान प्रक्रिया देखील सक्षम केली जाईल.

सोबत जोडलेल्या सूचनेमध्ये नमूद केलेली संबंधित कागदपत्रे कंपनीच्या पुढील वेबसाईटवर अपलोड करण्यात आली आहेत: <u>http://www.abfrl.com/</u> investors/annual-general-meeting/. लागू होणाऱ्या कायद्यानुसार एजीएमच्या ठिकाणी सभासदाकडून पाहणी करण्यासाठी खुली ठेवणे आवश्यक असणारी कागदपत्रे <u>www.instameet.linkintime.co.in</u> वर उपलब्ध करून देण्यात येतील.

मेसर्स दिलीप भराडिया ॲण्ड असोसिएटस (FRN: P2005MH091600). कंपनी सेक्रेटरीज यांची संपूर्ण ई-मतदान प्रक्रिया (म्हणजेच रिमोट ई-व्होटिंग आणि एजीएमच्या वेळेस होणारे ई-व्होटिंग) उचित व पारदर्शक पद्धतीने आयोजित करण्यासाठी कंपनीने स्कटिनायझर म्हणन नियक्ती केलेली आहे सभासदानी ई-व्होटिंगच्या पुढील सूचनांची नोंद घ्यावी ही विनती:

अ) ज्या व्यक्तिचे नाव डिपॉझिटरीजकडून ठेवण्यात येणाऱ्या रिजस्टर ऑफ मेंबर्स किंवा रिजस्टर ऑफ बेनिफिशिल ओनर्स मध्ये निर्णायक तारखेस म्हणजेच गुरुवार, २१ सप्टेंबर, २०२३ रोजी नोंदविलेले असेल, अशीच व्यक्ती सूचनेमध्ये नमूद केलेल्या ठरावांवर मतदान करण्यास पात्र असेल.

ब) ही सूचना वितरीत केली गेल्यानंतर कंपनीचे समभाग प्राप्त करणाऱ्या आणि निर्णायक तारखेस म्हणजे गुरुवार, २१ सप्टेंबर, २०२३ रोजी भागधारण

असणाऱ्या व्यक्तीने या सूचनेमध्ये सविस्तर नमूद केलेल्या रिमोट ई-व्होटिंगच्या प्रक्रियेचे पालन करावे. क) रिमोट ई–व्होटिंगचा कालावधी सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३ रोजी सकाळी ९:०० वाजता पासून सुरू होईल आणि बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३ रोजी संध्याकाळी ५:०० वाजता समाप्त होईल. त्यानंतर आरटीए कडून रिमोट ई-व्होटिंग मतदानासाठी अकार्यरत करण्यात येईल.

ड) ह्या कालावधीमध्ये निर्णायक तारखेस म्हणजेच गुरुवार, २१ सप्टेंबर, २०२३ रोजी छापील अथवा डीमटेरियलाइझ्ड स्वरूपात भागधारणा असणारे कंपनीचे सभासद रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मतदान करू शकतील. सभासदाने एखाद्या ठरावावर एकदा मतदान केले की त्यानंतर त्या सभासदाला त्यापुढे त्यामध्ये कोणताही फेरबदल करता येणार नाही.

इ) रिमोट ई-व्होटिंगच्या सुविधेबरोबरच १६व्या एजीएमच्या वेळेस सुद्धा ई-व्होटिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल आणि ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले नाही असे १६व्या एजीएमला उपस्थित राहणारे सभासद एजीएमच्या वेळेस ई-व्होटिंग करण्यासाठी पात्र असतील.

फ) रिमोट ई–व्होटिंग सुविधेद्वारे अगोदरच मतदान केलेले सभासद एजीएममध्ये सहभागी होऊ शकतील, परंतु त्यांना १६व्या एजीएमच्या ठिकाणी मतदान

ग) १६व्या एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२२–२३ चा वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाईट म्हणजेच <u>www.abfrl.com</u> वर आणि स्टॉक एक्स्चेज म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि एनएसई वेबसाईट्स <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> वर सुद्धा उपलब्ध

आहेत. घ) हेल्पडेस्क:

तारीख : ४ सप्टेंबर, २०२३

स्थळ : मुंबई

डिमॅट स्वरूपात प्रतिभूती धारण करणाऱ्या वैयक्तिक समभागधारकांसाठी हेल्पडेस्क

डिमॅट स्वरूपात प्रतिभूती धारण करणारे भागधारक/ सभासद यांना डिपॉझिटरी म्हणजेच एनएसडीएल/ सीडीएसएल मार्फत लॉगइन करण्यासंबधी कोणत्याही तात्रिक समस्या असल्यास ते खाली दिलेल्या संबंधित हेल्पडेस्क बरोबर संपर्क साधू शकतात:

लॉगइन टाइप	हेल्पडेस्कची माहिती
एनएसडीएल कडे डिमॅट स्वरूपात प्रतिभूती धारणा असणारे वैयक्तिक समभागधारक	लॉगड्न संबंधी कोणतीही तांत्रिक समस्या असणारे सभासद evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून किंवा ०२२– ४८८६ ७००० किंवा ०२२ – २४९९ ७००० वर दूरध्वनी करून एनएसडीएलच्या हेल्पडेस्क बरोबर संपर्क साधू शकतात.
सीडीएसएल कडे डिमॅट स्वरूपात प्रतिभूती धारणा असणारे वैयक्तिक	लॉगइन संबंधी कोणतीही तांत्रिक समस्या असणारे सभासद helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठवून किंवा विनामूल्य क्र. १८०० २२ ५५ ३३ वर दूरध्वनी करून सीडीएसएलच्या हेल्पडेस्क बरोबर संपर्क साथ शकतात

ii) छापील स्वरूपात प्रतिभूती धारण करणाऱ्या वैयक्तिक/ संस्थात्मक समभागधारकांसाठी हेल्पडेस्क

छापील स्वरूपात प्रतिभूती धारणा असणारे समभागधारक/ सभासद/ संस्थात्मक समभागधारक यांना ई-व्होटिंगविषयी कोणत्याही शंका असल्यास ते https://instavote.linkintime.co.in वर हेल्प सेक्शन अंतर्गत उपलब्ध असणारे वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि इन्स्टाव्होट ई-व्होटिंग मॅन्युअल पाहू शकतात किंवा **enotices@linkintime.co.in** वर ई-मेल पाठवू शकतात अथवा दूरध्वनी: ०२२-४९९८

एजीएमच्या दरम्यान आपले विचार मांडण्याची/ प्रश्न विचारण्याची इच्छा असणाऱ्या भागधारकांनी एजीएम पूर्वी कमीतकमी ७ (सात) दिवस आधी म्हणजेच गुरुवार, २१ सप्टेंबर, २०२३ पूर्वी त्यांचे नाव, डिमॅट खाते क्रमांक/ फोलिओ क्रमांक, ई–मेल आयडी, मोबाईल क्रमांक इत्यादी secretarial@abfrl.adityabirla.com वर पाठवून वक्ता म्हणून आपले नाव नोंदवावे. ज्या भागधारकांनी वक्ता म्हणून नोंदणी केली असेल फक्त अशाच सभासदाना एजीएम चालू असताना आपले विचार माडण्यास/ प्रश्न विचारण्यास परवानगी देण्यात येईल.

सभासदांनी एजीएमच्या सूचनेमध्ये दिलेल्या सर्व नोंदी, आणि विशेषतः एजीएम मध्ये सहभागी होण्याच्या सूचना, रिमोट ई-व्होटिंगद्वारे अथवा एजीएमच्या विकाणी ई-व्होटिंग करण्याची पद्धती या बाबी काळजीपूर्वक वाचाव्यात, अशी विनती करण्यात येत आहे.

आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेड करिता,

अनिल मलिक प्रेसिडेंट आणि कंपनी सेक्रेटरी जाहीर सूचना

जनतेला याद्वारे सूचित करण्यात येते की आमचे अशिल, मे. मुथूट फायनान्स लि. (GSTIN 32AABCT0343B1Z7), नोंदर कार्यालयः 2 रा मजला, मथूट चेंबर्स, बॅनर्जी रोड, कोची-682018, केरळ, भारत, CIN: L65910KL1997PLC011300, दूरध्वनीः +91 484-2396478, 2394712, फॅक्स: +91 484-2396506, mails@muthootgroup.com, www.muthootfinance.com खाली दिलेल्या तपशिलानुसार थकबाकीदार कर्जदारांनी, त्यांच्या नावे गहाण टेवलेल्या दागिन्यांचे लिलाव (31.03.2023 या कालावधीपर्यंतची भेसळ्युक्त/कमी शुद्धतेच्या खातीं

करणार आहेत. सर्व इच्छुक यामध्येसहभागी होऊ शकतात. प्रथम लिलावा तरीखः 20.09.2023

भेसळ्युक्त/कमी शुद्धतेच्या: Latur-Kava Road: MHP-307

दुसन्या लिलावाची तरीखः 21.09.2023, Auction Centre: Muthoot Finance Ltd., Ground Floor, Mauli Sankul, CS No. 9906, Above Allahabad Bank, Ausa Road, Latur-413512

प्रथम लिलावा तरीखः 20.09.2023

भेसळ्युक्त/कमी शुद्धतेच्या: Nashik-Sawarkar Nagar: MUL-9405

दुसन्या लिलावाची तरीखः 21.09.2023, Auction Centre: Ground Floor, Spandhan Complex Apartment, Plot No. 3, Besides Madhu Sweets, Near Gangapur Road, Sawarkar Nagar Nashik-422005

प्रथम लिलावा तरीखः 20.09.2023

भेसळ्युक्त/कमी शुद्धतेच्या: Chandrapur: MOL-7727 दुसन्या लिलावाची तरीखः 23.09.2023, Auction Centre: Ground Floor, Shop No. 4 to 7, Sapna Theatre Complex, Near Railway Station, Chandrapur-442401

प्रथम लिलावा तरीखः 20.09.2023 भेसळ्युक्त/कमी शुद्धतेच्या: Navi Mumbai-Sanpada-(E): MUL-5863

दुसन्याँ लिलावाचीँ तरीखः 25.09.2023, Auction Centre: Muthoot Finance Ltd., Office No. 101-102, First Floor, Gopala Tower

Plot No. 27, Sector-24, Vashi, Maharashtra-400703 प्रथम लिलावा तरीखः 20.09.2023

भेसळ्युक्त/कमी शुद्धतेच्या: Akola-Vidyanagar: MUL-14665, 14782

दुसन्या लिलावाची तरीखः 26.09.2023, Auction Centre: Ground Floor, Yamuna Tarang Complex, Shop No. 5-11, Vidya Nagar,

NH-6, Akola, Maharashtra-444004 प्रथम लिलावा तरीखः 20.09.2023

भेसळ्युक्त/कमी शुद्धतेच्या: Ahmednagar: RGL-3065

दुसन्या लिलावाची तरीखः 27.09.2023, Auction Centre: Muthoot Finance Ltd., Kamda House, First Floor, Plot No. 196/4, Above Federal Bank, Savedi Road, Ahmednagar, Maharashtra-414003

शाखा शीर्षकाखाली दाखविलेल्या कर्ज खात्यांच्या संदर्भातील लिलाव संबंधित शाखांमध्ये घेतले जातील परंतु कृपया नोंद घ्या की जर हा लिलाव दिलेल्या दिनांकाला पूर्ण झाला नाही तर, तो लिलाव त्यासंदर्भात अनुक्रमे **दुसन्या लितावाच्रया तारखेता दिलेत्या** नीलामी केंद्र इथे घेतला केला जाईल आणि पुढे सदर दागिन्यांचा तरी देखील यशस्वीपणे लिलाव झाला नाही तर असा लिलाव त्यानंतरच्या दिवशी चालू राहील. यासंदर्भात कोणतीही पुढील सूचना जारी केली जाणार नाही.

कोहली अँड सोबती, अँडवोंकेट्स, ए 59ए, पहिला मजला, लाजपत नगर-॥, नवी दिल्ली - 110024 टीपः ग्राहक आमच्या अशिलाकडील थकबाकी भरून, नियोजित लिलाव दिनांकाच्या पूर्वी त्यांचे तारण ठेवलेले दागिने सोडवून घेऊ

शकतात. अधिक माहिती साठी संपर्क साधा recoverynorth@muthootgroup.com कॉल कराः 7834886464, 7994452461

डी अँड एच इंडिया लि.

सीआयएन:एल २८९०० एमएच १९८५ पीएलसी ०३५८२२ नोंदणी कार्यालय : ए-२०४, कैलास एस्प्लेंड, श्रेयस सिनेमासमोर, एल.बी.एस. मार्ग,घाटकोपर (प.), मुंबई-४०००८६ टेलिफॅक्स : +९१(२२) २५००६४४१ वेबसाईट : www.dnhindia.com ई-मेल : ho@dnhindia.com

३८ वी एजीएम, ई-मतदान आणि बूक क्लोझरची सूचना

. वार्षिक साधारण सभा (एजीएम) : तदद्वारा सूचना दिली जाती आहे कि कंपनी च्या सदस्यांची 38 वी वार्षिक साधारण सभा (एजीएम), एजीएम सूचना **दिनांक 12 ऑगस्ट 202**3 प्रमाणे व्यवहार संचालन हेतु विडियो कॉन्फ्रेंसिंग/अन्य विडियो माध्यमां द्वारे (वीसी/ओएवीएम) शनिवार **30 सप्टेंबर 2023** रोजी मध्यान्ह 1.00

कारपोरेट अफेयर्स मंत्रालय द्वारा जारी एजीएम वीसी /ओएवीएम द्वारे सरक्यूलर च्या सपठित कंपनी अधिनयम 2013 च्या लागू प्रावधानांतर्गत आयोजि केली जात आहे तथा तथा भारतीय प्रतिभूति एवं विनियमन बोर्ड द्वारा जारी सार्वजनिक स्थानावर सदस्यांच्या शारिरीक उपस्थिती शेवाय वीसी / ओएवीएम द्वारे एजीएम आयोजित केली जाण्यासाठी अनुमति प्रदान केली आहे। सदस्यों को सेंट्रल डिपॉजिटरी सर्विस (इंडिया)

न्नेमिटेड (सीडीएसएल) द्वारा एजीएम मध्ये उपस्थिती साठी इलेक्ट्रिंनिक प्लेटफॉर्म ची सुविधा दिली जाइल। 2022–23 आर्थिक वर्षासाठी AGM च्या नोटिस आणि वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती सर्व शेअरधारकांना पाठवल्या जातील ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट (s) मध्ये नोंदणीकृत आहेत. जर तुम्ही तुमचा ईमेल पत्ता कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटमध्ये नोंदवला नसेल त

नुमचा ईमेल पत्ता नींदबू शकता. भौतिक भागधारक : कृपया ईमेल पत्ता आणि बँक खात्याच्या तपशीलांची नोंदणी करण्यासाठी कंपनी/किंवा नोंदणी आणि हस्तांतरण एजंटशी संपर्क भौतिक भागधारक : कृपया ईमेल पत्ता आणि बँक खात्याच्या तपशीलांची नोंदणी करण्यासाठी कंपनी/किंवा नोंदणी आणि हस्तांतरण एजंटशी संपर्क

...... <mark>डीमॅट भागधारक</mark> : कृपया तुमचा डिपॉझिटरी पार्टिसिपेट (डीपी) शी संपर्क साधा आणि तुमच्या डीपीने सुचवलेल्या प्रक्रियेनुसार ईमेल पत्ता आणि बँव

जार पुराव नायना. सदस्य लक्षात घेऊ शकतात की 38 व्या एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष 2022-23 साठी वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाइटक <u>www.dnhindia.com</u> आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर म्हणजेच बीएसई लिमिटेड <u>www.bseindia.com</u> वर उपलब्ध असेल जीुएमची सूचना सीडीएसएल वर <u>www.evotingindia.com</u> वर देखील उपलब्ध असेल.

2. ई—वोटींग एवं प्रक्रिया : सर्व सदस्यांना सूचित करण्यात येत आहे किः

सेबी (एलओडीओर) नियमन 2015 तथा वेळोवेळी संशोधित अनुसार कंपनी (प्रबंधन एवं प्रशासन) नियम 2014 के नियम 20 च्या सपिटत कंपनी अधिनियम 2013 च्या कलम 108 च्या परिपालनार्थ सीडीएसएल द्वारा प्रदत्त इलेक्ट्रॉनिक वोटींग द्वारा (ई–वोटींग) च्या उपयोगाने एजीएम र्क नूचना मध्ये निर्धारित प्रावधानांतर्गत आपल्या वोट देण्यांची सुविधा दिली जोइल, सदस्यांचे वोटींग अधिकार **शनिवार, 23 सप्टेंबर 2023**

(कट—ऑफ डेट) ला कंपनी च्या पैड—अप इक्वीटी शेयर केपिटल मध्ये शेयर्सच्या होल्डींग च्या अनुपात मध्ये राहतील। **रानिवार, 23 सन्टेंबर 2023 (कट—ऑफ डेट)** ला सदस्यांच्या कडे उपस्थित फिजिकल किंवा डिमटेरीलाइज्ड प्रारूप मध्ये असतील त्यांनाच जीएम मध्ये रिमोट ई—वोटींग तथा ई—वोटींग माध्यमांने एजीएम च्या सुचनांतर्गत निर्धारित प्रावधानांतर्गत आपल्या वोटाचा अधिकार वा नमति मिळेल ।

रिमोट ई—वोटींग बुधवार 27 सप्टेंबर 2023 ला सकाळी 9.00 वाजता (आयएसटी) प्रारंभ होईल तथा शुक्रवार, 29 सप्टेंबर 2023 ला **संध्याकाळी ५.०० (आयएसटी)** वाजता बंद होइल उपरोक्त कालावधि नंतर पोर्टल ब्लॉक करण्यात येईल एवं रिमोट ई—वोटींग साठी उपलब्ध

रावणा. रावाया के सदस्य वीसी∕ ओएवीएम द्वारे एजीएम मध्ये उपस्थित राहतील तथा रिमोट ई–वोटींग माध्यमां द्वारे प्रस्तावांवर आपल्या वोटाचा प्रयोग नार्ह केला आहे तथा अन्यथा त्यांना वोट करू दिल गेल नाही, वीसी∕ओएवीएम माध्यमांने एजीएम∕सहमागीते ने उपस्थित पण असतील, त्यांन जीएम च्या पहिले रिमोट ई–वोटींग माध्यमाने आपल्या वोट अधिकाराचा प्रयोग करण्यास पात्र राहतील, पण पुन्हा आपल्या वोटांचा अधिकार प्रयोग करता येणार नाही।

सीएस (डॉ.) डी.के. जैन, प्रोप्रायटर मे. डी.के. जैन एंड कंपनी, कंपनी सेक्रेटरी, इंदौर (F.R.No. I1995MP067500, M.No. FCS 3565 8 C.P. No. 2382) यांना स्पष्ट एवं पारदर्शी विधिने एजीएम मध्ये रिमोट ई-वोटींग एवं ई-वोटींग साठी स्कूटीनाइजिंग साठी स्कूटीनायजर म्हणू भयक्त केले आहेत ।

जो कोणी व्यक्ति, ज्याच्या कडे कंपनी चे शेयर्स आहेत, कंपनीचा सदस्य आहे व कट—ऑफ डेट ला अर्थात शनिवार 23 सप्टेंबर 2023 ला शेयर्स च मालक आहे, त्यांना कंपनीने इलेक्ट्रॉनिकली सूचना दिली आहे, आपले लॉगइन आईडी एवं पासवर्ड आमचे शेयर ट्रांसफर एजेंट मे. अंकित कंसल्टेंसी प्रायवेट लिमिटेड, 60 इलेक्ट्रिंनिक काम्प्लेक्स, परेवशीपुरा, इंदौर (म.प्र.) 452010, फोन नं 0731–4281333,0731–4065797/99,फेक्स : 0731–4065798,ई–मेलः ankit_4321@yahoo.com यांच्याशी किंव nelpdesk.evoting@cdsindia.com ला निवेदन देउन प्राप्त करता येतील।

ताबा<u>व्यवक्र.evouniag@cosnia.com लान्यदम देजन आर्य जराता वाला</u> डपरोवल सरक्यूर्स च्या परिपालनार्थ एजीएम सूचना ची इलेक्टॉनिक कॉपी तथा वित्त वर्ष 2022–23 साठी वार्षिक विवरणीका सर्व सदस्यांन ज्यांचे ई–मेल एडेस **25 ऑगस्ट 2023** पर्यंत कंपनी / डिपॉजिटरी सहभाग्यां कडे पंजीकृत आहेत, पाठवले जाईल। जर आपला ई–मेल पत्त कंपनी / डिपॉजिटरी सहभाग्यां कडे पंजीकृत नसेल तर पंजीकरण / ई—मेल पत्ता बदलण्यां साठी निम्न निर्देशांचा पालन करावें: . **खातेबंदी:** सेबी (एलओडीआर) नियमन 2015 तथा कंपनी अधिनियम 2013 चे कलम 91 च्या परिपालनार्थ सूचना देण्यात येत आहे कि सदस्र

जिस्टर एवं शेयर ट्रांसफर बुक्स **रविवार 24 सप्टेंबर 2023 अणि शनिवार 30 सप्टेंबर 2023** पर्यंत (दोनो दिन शामिल) पर्यंत कंपनी च्या जीएम च्या उपरोक्त उद्देश्य साठी एवं बंद राहतील। परोक्त माहिती एमसीए सरक्यूलर्स तथा सेबी सरक्यूलर च्या परिपालनार्थ तथा कंपनी च्या सदस्यां च्या माहिती एवं लामार्थ दिली गेली आहेत कृते डी अँड एच इंडिया लि तारीखः 05 सप्टेंबर 2023 राजेश सेन कंपनी सचिव ठिकाणः इंदौर (म.प्र.)

आयएमईसी सर्व्हिसेस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ६११, तुलसियानी चेंबर्स, नरिमन पॉईंट, मुंबई ४०००२१ ई-मेलः <u>investor@imecservices.in</u> संकेतस्थळः www.imecservices.in दूरध्वनीः ०२२-२२८५१३०३ फॅक्सः ०२२ - २२८२३१७७ सीआयएन क्र. एल७४११०एमएच१९८७पीएलसी१४२३२६

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/ अन्य ऑडिओ व्हिज्युअल माध्यमद्वारे घेण्यात येणाऱ्या ३५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे सुचना देण्यात येते की, सामाईक स्थळावर कंपनीच्या सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय ओएव्हीएमद्वारे एजीएमच्या सुचनेमध्ये नमुद व्यवसायाच् व्यवहाराकरिता आयएमईसी सर्व्हिसेस लिमिटेडची (कंपनी) च्या सभासदांची ३५वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम/सभा') सिक्युरीटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (एकत्रितपणे "सेबी सर्क्युलर्स" उल्लेखावे) द्वारे निर्गमित दिनांक १२ मे, २०२० रोजीचे सेबी सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी/ सीआयआर/पी/२०२०/७९ आणि दिनांक १५ जानेवारी, २०२१ रोजीचे सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी/सीआयआर/पी/२०२१/११ आणि दिनांक १३ मे, २०२२ रोजीचे सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी/सीआयआर/पी/२०२२/६२ आणि इतर प्रयोज्य सर्क्युलस् असल्यास, (एकत्रितपणे "एमसीए सर्क्युलर्स" उल्लेखावे) सर्वसाधारण सर्क्युलर क्र. दिनांक डिसेंबर ८, २०२१ रोजीचे १९/२०२१, दिनांक डिसेंबर १४ २०२१ रोजीचे २१/२०२१, जानेवारी १३, २०२१ रोजीचे क्र. २/२०२१, दिनांक एप्रिल १३, २०२० रोजीचे १७/२०२०, दिनांक ८ एप्रिल, २०२० रोजीचे १४/२०२०, दिनांक मे ५, २०२० रोजीचे २०/२०२० सहवाचता सिक्युरीटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ आणि त्यान्वये नियमावली आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या सर्व प्रयोज्य तरत्दी ("अधिनियम") नुसार व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ("व्हीसी")/ अन्य ऑडिओ व्हिज्युअल माध्यम ("ओएव्हीएम") द्वारे मंगळवार, २६ सप्टेंबर २०२३ रोजी दु. १२.३० वा. घेण्यात येणार आहे. वार्षिक अहवालासह परिशिष्ट केल्याप्रमाणे इतर आवश्यक प्रपत्रे आणि संचालक मंडळाचा आणि त्यावरील लेखापरीक्षकाचे अहवाल आणि एकमेव आणि एकत्रिकृत वित्तीय विवरणपत्राचे समाविष्ट (यानंतर वार्षिक अहवाल २०२२–२३ उक्केखावे) वित्तीय वर्ष २०२२–२३ करिता कंपनीचे वार्षिक अहवालास . रजीएम सचनेच्या इलेक्ट्रनिक प्रती, एमसीए सर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलर्समध्ये वरील नमूट्नुसार कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्यासह नोंदणीकृत ई-मेल पत्त्यावर केवळ कंपनीच्या सभासदांना पाठविण्यात येईल. केवळ व्हीसी/ओएव्हीएमद्वारे सभासद ३५ व्या एजीएममध्ये सहभागी होऊ शकतात.

वार्षिक अहवालासह एजीएम सूचना कंपनीचे संकेतस्थळ <u>www.imecservices.in</u> येथे आणि स्टॉक एक्स्चेंज अर्थात बीएसई लिमिटेड <u>www.bseindia.com</u> येथूनदेखील प्राप्त करता येईल. आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com येथे आणि एमसीए . तर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलर्सप्रमाणे, वार्षिक अहवाल २०२२–२३ आणि एजीएम सुचनेच्या प्रत्यक्ष प्रती कोणत्याही सभासदाना पाठविण्यात येणार नाहीत. कंपनीचे सभासद केवळ व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित राह्न सहभागी होऊ शकतात, ज्याचे तपशील कंपनीद्वारे एजीएमच्या सूचनेत पुरविण्यात आले आहेत. व्हीसी/ओएव्हीएमद्वारे उपस्थित भागधारक कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०३ अन्वये कोरमच्या उद्देशाकरिता गणण्यात

व्हीसी/ओएव्हीएमद्वारे मतदार एजीएममध्ये रिमोट ई-मतदान आणि ई-मतदानाद्वारे मत देऊ शकतात. डिमटेरिअलाईज्ड स्वरूप, प्रत्यक्ष स्वरूपात धारण नभासदांद्वारे वा एजीएमच्या सूचनेत पुरविण्यात आलेल्या त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत न केलेल्यांद्वारे एजीएममध्ये रिमोट ई-मतदान आणि ई-

एजीएममध्ये रिमोट ई-मतदान आणि ई-मतदानाकरिता सूचना

लिस्टिंग रेम्युलेशन्सच्या नियमावली ४४ आणि कंपनीज (व्यवस्थापन आणि प्रशासकीय) नियमावली, २०१४ च्या नियम २० आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्यानुसार, कंपनी त्यांच्या सभासदांना एजीएम सूचनेतील ठरावांवर त्यांचे मत देण्यास शक्य होण्यासाठी रिमोट ई-मतदान सुविधा परविण्यासाठी इच्छक आहे.

रिमोट ई-मतदान कालावधी **शनिवार, २३ सप्टेंबर २०२३ रोजी स. १०.०० वा. सुरू होईल आणि सोमवार, २५ सप्टेंबर २०२३ रोजी संध्या. ५.००** वा. संपेल. सदर तारीख आणि वेळेनंतर ई-मतदानाला संमती नसेल आणि पुढे ब्लॉक करण्यात येईल. कट ऑफ तारीख अर्थात **मंगळवार, १९ सप्टेंबर** २२०२३ रोजी लाभप्रद मालक /सभासदांची नोंदणी असणाऱ्या व्यक्ती केवळ सर्वसाधारण सभेत रिमोट ई-मतदान आणि ई-मतदानाची सेवा प्राप्त करण्यास हक्कदार आहेत. सभासदाद्वारे ठरावावर एकदा मत दिल्यास, त्यानंतर सभासदांना बदल करण्याची परवानगी नाही. कोणत्याही व्यक्ती ज्यांनी वार्षिक अहवाल आणि एजीएम पाठवणीपश्चात परंतु कट-ऑफ तारखेपूर्वी समभाग संपादित केले असल्यास,

helpdesk.evoting@cdslindia.com येथे विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करावे. तथापि, सभासद ज्यांनी ई-मतदानाकरिता आधीच एनएसडीएलकडे नोंदणी केली असेल त्यांनी त्यांचे रिमोट ई–मतदानाद्वारे त्यांचे मत देण्यासाठी अस्तित्वातील युजर आयडी आणि पासवर्डचा वापर करू

एजीएम येथे 💲 – मतदानाकरिता प्रक्रिया ही रिमोट 💲 – मतदानाकरिता प्रक्रियेप्रमाणेच असेल. रिमोट ई – मतदानाद्वारे त्यांचे मत दिलेले सभासद व्हीसी/ ओएव्हीएमद्वारे एजीएमदरम्यान उपस्थित राहाता येईल परंतु पुन्हा मत देण्यास हक्कदार नसतील.

ई-मेल पत्ता अपडेट करण्याकरिता/नोंदणीचे स्वरूप:

तारीखः ०४ सप्टेंबर, २०२३

प्रत्यक्ष स्वरूपात धारण शेअर्स असलेले सभासद ज्यांनी कंपनीसह त्यांचा ई-मेल पत्ता अपडेट केला नाही/नोंदणीकृत केलेला नाही, त्यांनी सभासदांच्या पुष्ठ्यर्थ पत्त्यासह सभासदाचे नाव आणि पत्ता नमूद करून, शेअर प्रमाणपत्राची स्कॅन्ड प्रत (पुढील आणि मागील) यासह पॅन कार्डाची साक्षांकित प्रत आणि कोणतेही प्रपत्र (उदा. ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान ओळखपत्र, पारपत्र) <u>investor@bigshareonline.com</u> येथे कंपनीचे प्रबंधक आणि शेअर हस्तांतरण दलाल बिग शेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ("बिग शेअर सर्व्हिसेस") यांना पाठविण्याची विनंती आहे. डिमटेरिअलाईज्ड स्वरूपात धारण शेअर्स असलेले सभासद आणि ज्यांनी डिपॉझिटरी पार्टिसिपंट्ससह त्यांचा ई–मेल पत्ता अपडेट केला नाही/नोंदणीकृत केलेला नाही, त्यांना त्यांच्या डीपीजसह त्यांचा ईमेल नता अपडेट करण्याची/नोंदणीकृत करण्याची विनंती आहे.

सभासदांना ३५व्या एजीएम सूचनेत नमूद केल्याप्रमाणे सर्व सूचना आणि विशेषतः एजीएम दरम्यान ई-मतदान पद्धती वा रिमोट ई-मतदान, व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये सहभाग होण्याकरिता सूचना काळजीपूर्वक वाचण्याची विनंती आहे.

–मतदान आणि/वा एजीएम उपस्थितीसंदर्भातील कोणत्याही चौकशी वा निर्गमनाच्या बाबतीत तुम्ही फ्रिकेन्टली आस्व्ङ केशन्स ("एफएक्यूज") आणि हेल्प सेक्शन अन्वये ई-मतदान मॅन्युअली <u>www.evoting.nsdl.com</u> याचा संदर्भ घ्यावा अथवा <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> यावर ई-मेल लिहावा किंवा १८०० २२ ५५ ३३ येथे संपर्क साधावा.

इलेक्ट्रॉनिक स्वरूपाद्वारे मतदानाकरिता सुविधेसह जोडलेल्या सर्व शंका श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक (सीडीएसएल), सेंट्रल डिपॉझिटरी सर्ल्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, ५ वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल विंग कंपाऊंड्स, एन एम जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई - ४०००१३ यांना पाठवाव्या अथवा <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> यांना ईमेल करावा अथवा १८०० २२ ५५ ३३ येथे कॉल करावा.

> निधी अर्जारिया कंपनी सचिव एम. क्र. ए५४२०८

आयएमईसी सर्व्हिसेस लिमिटेडकरिता

रिद्धी सिंथेटिक्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ११-बी, मित्तल टॉवर, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पॉइंट, मुंबई - ४०००२१ दूरध्वनी क्रमांकः ०२२ – ६११५ ५३०० • ई-मेलः ridhisyntheticsltd@amail.com वेबसाईट: www.ridhisynthetics.com • CIN: L51900MH1981PLC025265

सूचना

ह्याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, वार्षिक सर्वसाधारण समेच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी कंपनीच्या सदस्यांची ४२वी वार्षिक सर्वसाधारण सभा **शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३ रोजी सायंकाळी ०४:३० वाजता** ११–बी, मित्तल टॉवर, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०० ०२१ येथे होईल.

स्परं सन्ता व त्यानबरोबर पॉक्सी पपत्र जपस्थिती स्किए आणि संनाककांना अहताक केरवापरीक्षकांना अहताक आणि सदर सुचना व त्याचरपास आरसा, प्रथम, उपास्थता १२०४, आण संचाककाचा अहवाक, कखाभरावकाचा अहवाक आण केखापरिक्षित वित्तीय विवरण असलेळा वार्षिक अहवाल सर्व सदस्यांना त्यांच्या नॉटणीकृत पर्यावार ४ सर्टेबर, २०२३ रोजी पाठविययात आले आहेत आणि ती कंपनीच्या वेबसाईटवर www.ridhisynthetics.com येथे देखील उपलब्ध आहे आणि नाजिक्यात जाज जात्र जा ज्यान विश्वास्त्र विभिन्न (mww.linisyniteius.com) य युक्ता उपलब्ध जाह्न जान वार्षिक सर्वत्राधारण समेची सूचना बीएसई जिम्टिड (बीएसई) ज्यान वेबसाईटवर www.bseindia.com येथे आणि किंक इन्टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (लिंक इन्टाईम) यांच्या वेबसाईटवर https://iinstavote.linkintime.co.in येथे देखील

कंपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४, मधील कलम २० सोबत वाचले असता कंपनी कायदा, २०१३ मधील करूम १०८ अन्यये सदस्यांना वार्षिक सर्वसाधारण समेच्या सुवनेत नमूद करण्यात आलेल्या सर्व ठरावावर वार्षिक सर्वसाधारण समेच्या ठिकाणाव्यतिरिक्त इतर ठिकाणाहून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणा वापरून त्यांचे मतदान करण्यासाठी लिंक इन्टाईम द्वारा सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि त्याद्वारे सदर मतदानाद्वारे कामकाज करता येईल.

दूरस्थ ई-मतदान कालावधी मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३ रोजी सकाळी ०९:०० वाजता (भाप्रवेळ) सुरू होईल आणि गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३ रोजी सायंकाळी ०९:०० वाजता (भाप्रवेळ) संपेल. ह्या कालावधीत, सदस्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मतदान करू शकतील. त्यानंतर लिंक इन्टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड द्वारा ई-मतदान यंत्रणा बंद करण्यात येईल.

सदस्यांचे मतदानाचे अधिकार हे २२ सप्टेंबर, २०२३ रोजी (''अंतिम मुदतीची तारीख'') कंपनीच्या मरणा केलेल्या इक्विटी सममाग भांडवलात त्यांनी धारण केलेल्या इक्विटी सममागाच्या प्रमाणात असतील. अंतिम मुदतीची तारखेला कंपनीची सदस्य असलेली कोणीही व्यक्ती वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या सर्व ठरावांवर दूरस्थ ई–मतदान सुविधा वापरून किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान पद्धतीने, मतदान करू शकेल.

वार्षिक सर्वसाधारण समेची सूचना पाठविण्यात आल्यानंतर एखाद्या व्यक्तीने कंपनीचे समभाग खरेदी केले आणि सदर व्यक्ती कंपनीची सदस्य बनल्यास आणि अंतिम मुदतीच्या तारखेला तिने समभाग धारण केले असल्यास, सदर व्यक्ती वार्षिक प्रतेशाया रास्त्रय बंग्रास्था आण आलं प्रतूर्वाच्या रास्त्रया भारत व्यावावांत्र, दूरस्थ ई-मतदान सुविधा वापरून किया वार्षिक सर्वसाधारण समेत्र्य सूचनेत नमूद करण्यात आलेल्या सर्व ठरावांवर, दूरस्थ ई-मतदान सुविधा वापरून किया वार्षिक सर्वसाधारण समेत मतदान पद्धतीने, मतदान करू शंकेळ. सदर व्यवती https://instavote.linkintime.co.in येथे विनंती पाठवून लॉगइन आयडी आणि पासवर्ड मिळ्यू शंकते. परंतु, जर त्या व्यवतीने अगोदरच लिंक इन्टाईम यांचेकडे दूरस्थ मतदानासाठी नोंदणी केळी असत्यास, विद्यमान यूजर आयडी आणि पासवर्डचा मतदान करण्यासाठी उपयोग करता येईळ.

... ठरावावर मतदान करण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल आणि ज्यांनी दूरस्थ ई-मतदानादारे त्यांचे मतदान केले नाही असे सदस्य वार्षिक सर्वसाधारण समेत त्यांच्या मतदानाच्या आधि ज्यांनी दूरस्थ ई-मतदानादारे त्यांचे मतदान केले नाही असे सदस्य वार्षिक सर्वसाधारण समेत त्यांच्या मतदानाच्या अधिकाराचा वापर करू शकतील. ज्यांनी दूरस्थ ई-मतदान सुविधा वापरून त्यांचे मतदान केले आहे असे सदस्य वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहू शकतील परंतु ते पुन्हा त्यांचे मतदान करण्यास पात्र नसतील.

ई–मतदानासंबंधी काहीही चौकशी करायची असल्यास किंवा प्रश्नांसाठी, कृपया https://instavote.linkintime.co.in भारता प्राप्त वार्यक्रिया वायता वर्याच्या जारावाचा कारावाचा कारावाचा प्रशासात प्रशासात प्रशासात है। येथे हेत्य विभागात उपकथ असलेले वार्यचार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यूज) आणि ई-मतदान पुरितका पहार्ची विकार enotices@linkintime.co.in येथे ई-मेल पाठवावे अथवा लिंक इन्टाईम द्वारा देण्यात आलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा ०२२--४९९८६० किंवा श्री. राजीव रंजन, असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट यांच्याशी निश्चित केलेल्या ईं-मेल आयडी: rajiv.ranjan@linkintime.co.in येथे संपर्क साधावा. काही तक्रार/समस्या असल्यास, सदस्यांनी मेसर्स लिंक इन्टाईम इंडिया प्राय. लिमि., रजिस्ट्रार आणि समभाग हस्तांतरण एजंट, यांच्याशी संपर्क साधावा.

सभेला उपस्थित राहण्यास आणि मतदान करण्यास पात्र असलेल्या व्यक्ती, स्वतः मतदान करू शकतील किंवा सभेस उपस्थित राहण्यास आणि मतदान करण्यास पात्र असलेल्या व्यवतीने योग्य प्रकारे स्वाक्षरी केलेल्या विहित प्रपत्राद्वार /अधिकारप्रदान पत्राद्वारे सर्व प्रॉक्सीज कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात समेच्या ४८ तास अगोदर जमा केल्यास प्रॉक्सी / अधिकृत प्रतिनिधीच्या द्वारे मतदान करू शकतील

रिद्धी सिंथेटिक्स लिमिटेड करिता विशाल चतुरवेदी पूर्ण वेळ संचालक

सत्यम सिल्क मिल्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ८२, मेकर चेंबर्स ३, नरिमन पांइंट, मुंबई – ४०००२९ दूरध्वनी क्रमांकः ०२२ – २२०४ २५५४ • ई-मेलः satyamsilkmill@gmail.com वेबसाईटः www.satyamsilkmill.com • CIN: L17110MH2004PTC030725

दिनांक : ४ सप्टेंबर, २०२३

सूचना

. ह्याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमृद केलेले कामकाज करण्यासाठी कंपनीच्या त्राहरू सदस्यांची ४०वी वार्षिक सर्वसाधारण समा **शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३ रोजी दुगारी ०३:०० वाजता** ८२, मेकर चेंबर्स ३, निमन पॉइंट, मुंबई – ४०० ०२१ येथे होईल.

सदर सूचना व त्यायबरोबर प्रॉक्सी प्रपत्र, उपस्थिती स्लिप, आणि संचालकांचा अहवाल, लेखापरीक्षकांचा अहवाल आणि लेखापरिक्षित वित्तीय विवरण असलेला वार्षिक अहवाल सर्व सदस्यांना त्यांच्या नोंदणीकृत पत्यावर ४ सप्टेंबर, २०२३ रोजी पाठविण्यात आले आहेत आणि ती कंपनीच्या वेबसाईटवर www.salyamsiikmiil.com येथे देखील उपलब्ध आहे आणि वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना बीएसई लिमिटेड (बीएसई) च्या वेबसाईटवर www.bseindia.com येथे आणि लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (लिंक इन्टाईम) यांच्या वेबसाईटवर https://instavote.linkintime.co.in येथे देखील उपलब्ध आहे. कंपनी कायदा, २०१३ मधील कलम १०८ कंपनीज (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ च्या नियम २० सुधारित राज्या त्याचन, २०) न्याज करना चार क्याना (व्याचना जांचा क्याना) गांचान रहे व्याचित्र क्यानाचन रहे ज्यानाचन रहे आणि पारतीय प्रतिमूत्ती आणि विनिमय बोर्ड (सेबी) (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) अधिनियम २०१५ मधील नियम ४४(१) अन्यये कंपनीने सदस्यांना वार्षिक संसाधारण समेध्या सुवनेत नमूद करण्यात आलेत्या सर्व ठरावांवर वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणाव्यतिरिक्त इतर ठिकाणाहून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणा वापरून त्यांचे

मतदान करण्यासाठी लिंक इनटाईम द्वारा सुविधा दूरस्थ ई–मतदान व्यवस्था उपजब्ध करून देण्यात आली आहे आणि त्याद्वारे सदर मतदानाद्वारे कामकाज करता येईल. दूरस्थ ई-मतदान कालावधी मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३ रोजी सकाळी ०९:०० वाजता (भाप्रवेळ) सुरू होईल आणि गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३ रोजी सायंकाळी ०५:०० वाजता (भाप्रवेळ) संपेल. ह्या कालावधीत, सदस्य

इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मतदान करू शकतील. त्यानंतर लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड द्वारा ई–मतदान सदस्यांचे मतदानाचे अधिकार हे २२ सप्टेंबर, २०२३ रोजी (''अंतिम मुदतीची तारीख'') कंपनीच्या परणा केलेल्या इक्विटी समभाग भांडवलात त्यांनी धारण केलेल्या इक्विटी समभागाच्या प्रमाणात असतील. अंतिम मुदतीच्या तारखेला कंपनीची सदस्य असलेली कोणीही व्यवती वार्षिक सर्वसाधारण सभैच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या सर्व उरावांवर, दूरस्थ ई–मतदान सुविधा वापरून किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान करू शकेल

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना पाठविण्यात आल्यानंतर एखाद्या व्यक्तीने कंपनीचे समभाग खरेदी केले आणि सदर व्यक्ती कमनीची सरस्य बनत्यास आणि अंतिम मुदतीच्या तारखेळा तिने सममाग धारण केले असत्यास, सदर व्यवती वार्षिक सर्वसाधारण समेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या सर्व ठरावांवर, दूरस्थ ई–मतदान सुविधा वापरून किंवा वार्षिक सर्वसाधारण समेव मतदान पद्धतीने, मतदान करू शकेल. सदर व्यवती https://instavote.linkintime.co.in येथे विनंती पाठवून लेगाइन आयडी आणि पासवर्ड मिळबू शकते. परंतु, जर त्या व्यवत्तीने आगेदरच लिंक इनटाईम याचेकडे दूरस्थ मतदानासाठी नोंदणी केली असल्यास, विद्यमान यूजर आयडी आणि पासवर्डचा मतदान करण्यासाठी उपयोग करता येईल. ठरावावर मतदान करण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण समेच्या ठिकाणी मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल आणि ज्यांनी दूरस्थ ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केले नाही असे सदस्य वार्षिक सर्वसाधारण समेत त्यांच्या मतदानाच्या अधिकाराचा वापर करू शकतील. ज्यांनी दूरस्थ ई-मतदान सुविधा वापरून त्यांचे मतदान केले आहे असे सदस्य वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहू शकतील परंतु ते पुन्हा त्यांचे मतदान करण्यास पात्र नसतील.

ई-मतदानासंबंधी काहीही चौकशी करायची असल्यास किंवा प्रश्नांसाठी, कृपया https://instavote.linkintime.co.in येथे हेल्य विभागात उपलब्ध असलेले वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यूज) आणि ई-मतदान पुरितका पहावी किंवा enotices@linkintime.co.in येथे ई-मेल पाठवावे अथवा लिंक इनटाईम द्वारा देण्यात आलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा श्री. राजीव रंजन, असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट यांच्याशी निश्चित केलेल्या ई-मेल आयडी. rajiv.ranjan@linkintime.co.in येथे संपर्क साधावा. काही तक्रार/समस्या असल्यास, सदस्यांनी मेसर्स लिंक इनटाईम इंडिया प्राय. लिमि., रजिस्ट्रार आणि समभाग हस्तांतरण एजंट, यांच्याशी संपर्क साधावा

. सभेला उपस्थित राहण्यास आणि मतदान करण्यास पात्र असलेल्या व्यक्ती, स्वत: मतदान करू शकतील किंवा सभेस उपस्थित राहण्यास आणि मतदान करण्यास पात्र असलेल्या व्यक्तीने योग्य प्रकारे स्वाक्षरी केलेल्या विहित प्रपत्रादार /अधिकारप्रदान पत्राद्वारे सर्व प्रॉक्सीज कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सभेच्या ४८ तास अगोदर जमा केल्यास प्रॉक्सी/अधिकृत प्रतिनिधीच्या द्वारे मतदान करू शकतील.

सत्यम सिल्क मिल्स लिमिटेड करित स्वाक्षरी/-रोहीत कुमार मिश्रा

डीऑयएन: ०९५१५४९२

दिनांक : ४ सप्टेंबर, २०२३

SAVANI FINANCIALS LIMITED CIN No. L67120MH1983PLC031614 Regd. Off: 602, Samarth Vaibhav Co-op Hsg Society Ltd.,

off Link Road, Lokhandwala Complex, Andheri (W), Mumbai 400 053 E-MAIL: info@savanifinancials.co.in | Tel: 9820904374, 9821081957 Website: savanifinancials.co.in; | GSTN: 27AABCS5316H1ZG

Notice of 39th Annual General Meeting and remote E-Voting etc

Notice is hereby given that:-

The 39th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on **Wednesday, 27**th September, 2023 at 11.15 a.m. IST at the registered office of the company at 602 Samarth Vaibhav Co-op Hsg Society Ltd., Off Link Road, Lokhandwala Complex, Andher (W), Mumbai 400 053 including through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") facility to transact the business as set out in the Notice of the AGM in compliance with the General Circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated 8th April, 2020. 13th April. 2020 and 5th May. 2020 respectively issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circular/s") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020 issued by Securities and Exchange Board of India ("SEBI Circular") withou the physical presence of the Members at a common venue

The Notice of Annual General Meeting along with the 39th Annual Report for the financial year 2022-23 has been sent through electronic mode to all members whose email IDs are registered with the Company/ Depository Participant(s) for communication Members may also note that this Notice and the Annual Report will also be available for download on the Company's website www.savanifinancials.co.in.

. Members holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date Wednesday 20th September 2023 may cast their vote electronically on the business, as set out in the Notice of the AGM through electronic voting system (remote e-Voting) of the National Securities and Depository Limited ("NSDL"). All the Members

are informed that:-(i) The business, as set out in the Notice of the AGM, will be transacted through remote e-voting and e-voting system at the 39th AGM;

(ii) The remote e-Voting shall commence on Sunday, 24th September, 2023 at 9.00 a.m. IST;

(iii) The remote e-Voting shall end on Tuesday, 26th September, 2023 at 5.00 p.m. IST; (iv) The cut-off date, for determining the eligibility to vote through remote e-Voting of through e-voting system during the AGM, is Wednesday, 20th September, 2023; (v) Any person, who becomes Member of the Company after sending the Notice of the

AGM by email and holding shares as on cut-off date i.e. Wednesday, 201

September, 2023 may obtain the login ID and password by sending a request at

evoting@nsdl.co.in or info@savanifinancials.co.in However, if a person is already

registered with NSDL for remote e-Voting then existing user ID and password car be used for casting vote;

at https://www.evoting.nsdl.com

(vi) Members may note that: a) the remote e-Voting module shall be disabled by NSDL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the member, the

member shall not be allowed to change it subsequently: b) the members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM, may participate in the AGM through VC/OAVM facility but shall not be entitled to cast their vote again through the e-Voting system during the AGM;

c) the members participating in the AGM and who had not cast their vote by remote e Voting, shall be entitled to cast their vote through e-Voting system during the AGM; d) Only a person whose name is recorded in the Register of Members or in the Register of beneficial owners maintained by the Depositories as on the cut-off

date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting, participating ir $the AGM\, through\, VC/OAVM\, facility\, and\, e\text{-}Voting\, during\, the\, AGM;$ (vii) The Notice of the AGM and the Annual Report are available on the website of the Company at www.savanifinancials.co.in and the website of BSE Limited a www.bseindia.com. The Notice of the AGM is also available on the website of NSDI

(viii) In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members available at the "Downloads" section of https://www.evoting.nsdl.com or contact NSDL by email at evoting@nsdl.co.in or call toll free nos. 1800-222-990 or send a request at evoting@nsdl.co.in or write to the Company secretary at the Company's email address info@savanifinancials.co.in

(ix) Those members holding shares in physical form, whose email address is no registered with the Company, may register their email address by sending, scanned copy of signed request letter mentioning name, folio number and complete address, self-attested scan copy of PAN Card and self- attested scan copy of any other document (such as Aadhar Card, Driving License, Election Identity Card Passport) in support of the address of the member as registered with the Company by email to info@savanifinancials.co.in Members holding shares in demat form can update their email address with the Depository Participant

For SAVANI FINANCIALS LIMITED (Praful Sheth)

Place : Mumbai Dated: 4th September, 2023

Company Secretary